



July 13, 2022

National Stock Exchange of India Ltd., Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Scrip Symbol: GALAXYSURF	BSE Limited, Listing Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001 Scrip Code: 540935
---	---

Sub: Newspaper advertisement for transfer of equity shares to IEPF.

Dear Sir/Madam,

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published in Business Standard and Mumbai Lakshdeep titled – Notice (Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)).

The same is available on the Company's website at www.galaxysurfactants.com.

Yours faithfully,
For **Galaxy Surfactants Limited**

Niranjan Ketkar
Company Secretary

Encl.: As above

Communication Address:

Rupa Solitaire,
Ground Floor, Unit no. 8, 12A and 14
Millennium Business Park, Mahape,
Navi Mumbai, 400 710
Ph: +91-22-33063700

Regd. Office: C-49/2, TTC Industrial Area,
Pawne, Navi Mumbai-400 703, India
CIN: L39877MH1986PLC039877
Ph: +91-22-27616666
Fax : +91-22-27615883/ 27615886
e-mail : galaxy@galaxysurfactants.com
Website: www.galaxysurfactants.com

#BSMorningShow



What does **Adani's**
telecom foray mean for
Jio and Airtel?



What does **AIIB's Erik**
Berglof think about
recession in developed
economies?



Is it a good strategy to
invest in gold right now?

Get the
answers in
today's
episode



Visit **mybs.in/MorningShow**
or scan this code to watch.

f bsindia

bsindia

business-standard.com

GABRIEL
Gabriel India Limited

CIN : L34101PN1961PLC015735
Regd. Office : 29th Milestone, Pune-Nashik Highway, Village Kuruli, Tal. Khed,
Pune - 410501 | Ph.No. +91 (2135) 670161, Fax No. +91 (2135) 610796
Email Id: secretarial@gabriel.co.in, Website: https://www.anandgroupindia.com/gabrielindia/

NOTICE OF (A) 60TH ANNUAL GENERAL MEETING, (B) REMOTE E-VOTING, (C) RECORD DATE FOR DIVIDEND AND (D) BOOK CLOSURE

The 60th Annual General Meeting (AGM) of the members of Gabriel India Limited ("Company") will be held on Thursday, August 04, 2022 at 02:30 p.m IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set forth in the Notice dated May 24, 2022 convening the AGM ("AGM Notice"). In compliance to above provisions and circulars, please note as under:

- Availability of Annual report and Notice of AGM:**
Members may note that the Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with AGM Notice will be sent only through email to all those members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP). The same will also be made available on the Company's website at https://www.anandgroupindia.com/gabrielindia/ and can be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The same are also available on the website of KFin Technologies Limited ("KFinTech"), Registrar and Share Transfer Agent of the Company at https://evoting.kfintech.com/.
- Manner of Registration /updates of email address:**
Members holding share(s) in physical mode who have not registered their email address can register the same on the website of KFinTech at https://its.kfintech.com/clientservices/mobilereg/ mobilemailreg.aspx by providing the requisite details of their shareholding and documents. Post successful registration, the shareholder will get soft copy of the AGM Notice and the procedure for e-voting along with the User ID and Password. Members holding share(s) in dematerialized mode are requested to register / update their e-mail address with their respective DP for receiving all communications from the Company electronically.
- Manner of casting vote through e-voting:**
A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. Thursday, July 28, 2022 can only cast vote(s) through electronic voting system ("e-voting") on the business as set forth in the AGM Notice. The instructions for attending the AGM, the manner of voting, including voting remotely (remote e-voting) by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the AGM Notice. The remote e-voting period commences on **Monday, August 01, 2022 9:00 a.m. and ends on Wednesday, August 03, 2022 at 5:00 p.m.** Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.
Any person, who acquired the shares of the Company and becomes member after dispatch of AGM Notice and hold shares as on the aforesaid cut-off date may obtain the login ID and password for aforesaid purpose by sending a request at email ID: evoting@kfintech.com
- Record Date for Dividend:**
Pursuant to Clause (a) of sub-regulation (1) and sub-regulations 2 and 5 of Regulation 42 of Listing Regulations and other applicable provisions, the Company has fixed Thursday, July 29, 2022 as the Record Date for determining the eligible shareholders entitled for Final Dividend for financial year 2021-22. The said final dividend shall be paid or the dividend warrant shall be dispatched to the shareholders on or before Friday, September 02, 2022.
- Book Closure**
Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 29, 2022 to Thursday, August 04, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and Dividend.
- Manner of registration of mandate for electronic dividend payment**
Members holding shares in physical form and who are yet to register / update their bank account details for electronic receipt of dividend amount directly into their bank accounts, are requested to get the same registered by sending a request on email at eiward.ris@kfintech.com. Members holding shares in dematerialized mode are requested to get their bank account details registered / updated with their respective DP with whom they maintain their demat accounts.

In case of any query and/or grievance, in respect of any of the above matters, members may contact Mr. S.V. Raju, Deputy Vice President, KFin Technologies Limited, (Unit: Gabriel India Limited), Selenium Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032 or at eiward.ris@kfintech.com or call on 1800-309-4001 (toll free) for any further clarifications.

Place : Pune
Date : July 12, 2022

For Gabriel India Limited
Sd/-
Nilesh Jain
Company Secretary

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION SUIT NO. 25 OF 2021
Plaint presented/ filed on 22.09.2020 and admitted/registered on 20.02.2021
Summons to answer Plaint under Section 27 O.V. rr 1,5,7 and 8 and O.VIII, r.1 and 9 of the Code of Civil Procedure

KISHAN LALCHAND PAWA (KANDHARI) an adult Indian inhabitant, having his address at B-60 3, Kaveri CHS Ltd., RBI Quarters, Diamond Garden, Chembur, Mumbai – 400 071.

.... Plaintiff

VERSUS

...Defendants

To,
M/s. Yashashree Construction Co.
The Defendant No.2 above named

WHEREAS the above named Plaintiff have instituted a suit against you, as set out on the Plaintiff herein.

You are hereby required to file in the Court an appearance in person or a Vakalatnama and a written statement of your defence and serve a copy of the written statement on the Plaintiff within 30 days from the service of this summons upon you and in case you fail to file the written statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the written statement on such other day, as may be specified by the Court, for the reasons to be recorded in writing, but which shall not be later than ninety days from the date of service of summons, as per Order VIII. Rule-1 of Civil Procedure Code, 1908.

And whereas the suit will be placed for directions on the board of the Prothonotary and Senior Master on such date as may be directed by him, for directions as to the date of trial and other matters concerning the suit.

Take further notice that if you fail to file your appearance in person or a Vakalatnama and written-statement as directed above, or if you fail to appear before the Prothonotary and Senior Master the suit may be ordered to be act down on Board on any subsequent day as "undefended" and you will be liable to have a decree or order passed against you.

Witness Shri. Dipankar Datta Chief Justice at Bombay aforesaid, this 7th day of July, 2022.

For Prothonotary and Senior Master.

Sealer

This 07th day of July, 2022

Vijay Kumar Aggarwal
(Advocate for Plaintiff)

C-222, Big Splash, 2nd Floor, Sector-17, Vashi-400 703, Navi Mumbai.
Tel:2235584736 Mob:9869 420 436/98207 95710 | E-mail:vijaysolicitor@gmail.com
High Court Regd. No.6370 | Advocate Code No. I-1475

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/ Committees.

N.B.: You may please collect the copy of Plaint alongwith all annexure thereto in the above matter from the Advocate of the Plaintiff from his office address mentioned in the end of this Writ of Summon.

Note: Next date in this Suit is 25.07.2022. Please check the status and further date of this Suit on the official web site of the High Court :- <http://bombayhighcourt.nic.in>

Poornay

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

I am concerned for **KETAN & AMIT GUNVANT KHAMAR**, member of The Swatantra Bhavan Co-op Housing Society Ltd., Anand Nagar, Forjett Street, Mumbai – 400036 (Society) having share certificate no. 265 for five shares of Rs.50/- each bearing Distinctive no. 321B to 325B Both Inclusive (Share Certificate)and right, title and interest in Flat No. B/404. That member have reported loss of share certificate of Society and in compliance of issuance of another / duplicate Share Certificate, Society has called for publication of public notice.

NOTICE is hereby given to the public at large that any person having possession of share Certificate or any claim by way of lien, mortgage, security, charge, trust or otherwise may raise their objection/s to the issuance of Duplicate Share Certificate to society within (15) fifteen days from the date of publication of this notice at the address above.

Mumbai Sd/-
Dated –13th July 2022 Ashok Panchan Maru
Advocate High Court , Mumbai.
11/Shankar Bhuvan, Bandrekar Wadi, Jogeshwari(East), Mumbai - 400060.
Mobile -9819104665, Email-maru.ashok@yahoo.co.in

KOGTA FINANCIAL INDIA LIMITED
Registered Office: Kogta House, Azad Mohalla, Bijnanagar-305624, Rajasthan, India | Email: info@kogta.in | www.kogta.in
S-1 Gopalbari, Near Ajmer Pulia, Opp. Metro Pillar No. 143, Jaipur - 302001, Rajasthan, India | Tel.: +91 141 6767067

APPENDIX IV POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Ref: LOAN ACCOUNT NO-000079964/R1
To, 1. Ganesh Vitthal Dhole (applicant) S/o Vitthal Bhivaji Dhole, Flat No. 101 Building No. 10 Sahyog Sra Tunga Village C.H S Ltd J.V Road M.M.R.D.A Pawai Andhri East Mumbai Maharashtra 400072. Mob- 9821215207. **Also At-** Ganesh Decorator Ganesh Dhole (Proprieter) Gala No 19 Ground Floor Lake Bloom CHS Ltd Opp. L&T Gate No. 6 Saki Vihar Road Pawai Andhri East Mumbai Maharashtra 400072. **Also At-** Ganesh Dhole S/o Vitthal Bhivaji Dhole, HTMT - 113, Milind Ngr, HTMT-1, Baji Pasalkar Road, Kurla, Mumbai 400070. **Also At-** Ganesh Dhole S/o Vitthal Bhivaji Dhole Flat No.113, Chawl No.1, Powai, Milind Nagar, Tiwari Compound, Sakinaka, Dist. Mumbai, Maharashtra 400072.
2. Sushila Ganesh Dhole (Co-applicant) W/o Ganesh Dhole, 101 Bldg No. 10 Sahyog Sra Tunga Village C.H S Ltd J.V Road M.M.R.D.A Pawai Andhri East Mumbai Maharashtra 400072. Mob- 9821215207. **Also At-** Sushila Ganesh Dhole W/o Ganesh Dhole Powai Garden Tiwari Compound Milind Nagar Baji Pasalkar Marg Powai Sakinaka S.O Mumbai Maharashtra 400072. **Also At-** Sushila Ganesh Dhole W/o Ganesh Dhole, T- 28, Milind Nagar Zopadpatti & Surrounding Locality, U- Vikhroli Jogeshwari Link Road, V- Pipe Line Shejari Dist. Mumbai W- Suburban Maharashtra 400072.
3. Yogesh Ganesh Dhole (Co-applicant) S/o Ganesh. V. Dhole, 101 Bldg No 10 Sahyog Sra Tunga Village C.H S Ltd J.V Road M.M.R.D.A Pawai Andhri East Mumbai Maharashtra 400072. Mob- 9821215207. **Also At-** Yogesh Ganesh Dhole S/o Ganesh Dhole Near W & R Srores Rashan Store, Navrang Central Milind Nagar, Tiwari Compound, S.V Road, Powai, Mumbai, Maharashtra, 400072. **Also At-** Yogesh Ganesh Dhole S/o Ganesh Dhole Gala No 19 Ground Floor Lake Bloom CHS Ltd Opp. L&T Gate No. 6 Saki Vihar Road Pawai Andhri East Mumbai Maharashtra 400072.

Whereas the undersigned being the authorized officer of Kogta Financial (India) Ltd (KFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 12.03.2022 Calling upon the above mentioned borrowers vide Loan Account No. 000079964/R1 from our Jaipur office i.e Kogta Financial (India) Ltd, S-1, Gopal Bari , Near Ajmer Pulia , Opp.Metro Pillar #143, Jaipur – 302001 and Pune Branch Kogta Financial (India) Ltd, office no 10, 11 and 12 The Hub Appt. 5th floor , North main rd , Koregaon Park , Pune 411001 to repay the amount as mentioned in the notice which is RS.25,53,620/- (Twenty Five Lakh Fifty Three Thousand Six Hundred And Twenty Rupees Only) within 60 days from the date of receipt of the said notice.
The Borrowers / Guarantors/Co-borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/Co-borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with rule 8 of the security interest Enforcement Rules, 2002 on this 07th day of July of the year 2022. The borrower's attention is invited to the provisions of sub-Section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrowers and the Guarantors/Co-borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kogta Financial (India) Ltd for an amount as mentioned herein above with interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

SCHEDULE OF THE PROPERTY
All that Piece and Parcel of flat bearing flat no 101, on 1st/floor, building no 10, in the building known as Sahyog (Tunga village) SRA CHSL, area admeasuring 225sq.ft, situated at MMRD.A colony, J-V link road, constructed on land bearing CTS No- 90(PT), 91(PT), 92(PT), 96(PT), & 107(PT), Village – Tunga, Taluka – Kurla, Dist – Mumbai , within the Limits of Kurla Municipal Corporation and within the registration District Mumbai and bounded as under: East by: PASSAGE/ FLAT NO. 106, West by: OPEN SPACE, North by: FLAT NO. 102, South by: STAIRCASE
Yours faithfully, Authorised Officer
Kogta Financial (India) Ltd

Place- Mumbai

RESINS & PLASTICS LTD.
CIN : U25209MH1961PLC012223
Registered Office:
A-8 Marol Industrial Estate of MIDC, Cross Road B, Street No.5, Andheri (East), Mumbai 400 093.Tel:093.0000 61987000
Email: info@resplast.com Website : www.resplast.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 61st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Friday, the 5th August, 2022 at 11 a.m.** through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the 61st Annual General Meeting.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 ("Annual Report") is sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants in accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 read with Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 19/2021 dated 8th December, 2021 and Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 issued by The Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"). The same is also available on the website of the Company viz. www.resplast.com and also on the website of National Depositories Services Limited (NSDL) <https://www.evoting.nsdl.com>.

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Saturday, the 30th July, 2022 to Friday, the 5th August, 2022 (both days inclusive)** for the purpose of Annual General Meeting and declaration of Dividend.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Rules, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting. The e-voting shall commence on **Tuesday, the 2nd August, 2022 at 9.00 a.m. and ends on Thursday, the 4th August, 2022 at 5.00 p.m.** No e-voting shall be allowed beyond the said date and time and the portal shall be blocked forthwith. A vote once cast on the resolution, would not be allowed to be changed subsequently.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on **Friday, the 29th July, 2022** ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

The facility for voting through electronic voting shall also be made available during the AGM being held through VC/OAVM and Members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" option available on www.evoting.nsdl.com.

The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website: www.resplast.com and on the website of NSDL.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors
RESINS & PLASTICS LIMITED
Sd/-
(RUPEN CHOKSI)
MANAGING DIRECTOR

Place: Mumbai
Date: 12th July, 2022

MARICO LIMITED
CIN: L1514QMH1988PLC049208
Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098; Tel. No.: 022-6648 0480; Fax No.: 022-2650 0159; Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING ("34th AGM" or "MEETING") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("VC/OAVM")

Notice is hereby given that the 34th AGM of the Members of the Company is scheduled to be held on **Friday, August 5, 2022 at 9:00 a.m. (IST)** through VC/OAVM facility, to transact the businesses as set out in the notice of 34th AGM ("AGM Notice").

- In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with general circular no. 20/2020 dated May 5, 2020, general circular no. 2/2022 dated May 5, 2022 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Integrated Annual Report for the Financial Year 2021-22 ("Annual Report FY22") along with the AGM Notice has been sent through electronic mode on Tuesday, July 12, 2022, to all those Members whose e-mail address is registered with the Company/Depository (ies).
- The AGM Notice, the Annual Report FY22 and other related information can be accessed from the website of the Company at <https://marico.com/india/investors/documentation/annual-reports>, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The relevant documents referred to in the AGM Notice shall be made available for inspection by the Members electronically based on requests received at investor@marico.com.
- The Company has availed the services of CDSL for conducting the 34th AGM through VC/OAVM, enabling participation of the Members at the Meeting, providing e-voting facility prior to the Meeting ("Remote E-voting") and at the Meeting in connection with the business to be transacted thereat, and one-way live webcast of the Meeting. The link for Members to attend the Meeting through VC/OAVM or view the live webcast will be available in the Members' login where the EVSN of the Company is displayed.
- Members may refer to the detailed procedure and instructions for Remote E-voting and e-voting at the Meeting, provided as part of the AGM Notice. The Remote E-voting period is as follows:

Commencement of Remote E-voting	From 9:00 a.m. (IST) on Tuesday, August 2, 2022
Conclusion of Remote E-voting	Ull 5:00 p.m. (IST) on Thursday, August 4, 2022

- Members are requested to note that the Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Thursday, August 4, 2022 and the facility shall be disabled by CDSL thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Members who have cast their vote through Remote E-voting prior to the Meeting may attend/participate in the Meeting through VC/OAVM facility but shall not be allowed to cast the vote again at the Meeting. Members who have not cast their vote through Remote E-voting prior to the Meeting and are present at the Meeting shall be eligible to vote through e-voting system during the Meeting, using the same procedure.
- A person whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners (in case of demat shareholding) on **Friday, July 29, 2022 ("Cut-Off date")** shall only be entitled to avail the facility of Remote E-voting as well as e-voting at the Meeting. Voting Rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of the Members as on the Cut-off date. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the AGM Notice for information purposes only.
- Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in demat mode by contacting the concerned Depository Participant and in respect of shares held in physical mode, by writing to Link Intime India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company, at their address C - 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or at rtt.helpdesk@linkintime.co.in / kycvc@linkintime.co.in. In accordance with the MCA Circulars, the Company has additionally enabled a process for the limited purpose of receiving shareholder communications, including the Annual Report and AGM Notice during the financial year 2021-22, and the Members may temporarily update their email address by accessing the link https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html.
- Instructions on the process of e-voting and joining the virtual Meeting, including the manner in which Members holding shares in physical mode or who have not registered their e-mail address can cast their vote through Remote E-voting or e-voting at the Meeting, are provided as part of the AGM Notice.
- Any person becoming a Member of the Company after the dispatch of AGM Notice and holding shares as on the Cut-Off date, can access the AGM related documents on the aforementioned websites and may obtain the user ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdsindia.com to cast their votes through Remote E-voting or e-voting at the Meeting and following the instructions provided in the AGM Notice.
- In case of any queries or grievances regarding attending the Meeting and the e-voting system, the Members may refer the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdsindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Marfatil Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or call on 022-23058738 or 022-23058542/43.

For Marico Limited
Place: Mumbai
Date: July 13, 2022

Vinay M A
Company Secretary & Compliance Officer

MAHAGENCO
Maharashtra Electric Power Corporation Ltd.
E-Tender Notice
Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

Tender NO(Rfx No)/Description/Estimated Cost in Rs.
3000030119/Annual Work Contract for Daily Cleaning, Manual Handlings of Coal Mill Reject and Coal/ Ash/ Civil debris Transportation Work at Stage-II (Unit-3&4), CSTPS, Chandrapur/Rs.32211467.80

above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website <https://eprocurement.mahagenco.in> For any query Contact No.8554991818.

Sd/-
CHIEF ENGINEER (O&M)



Galaxy Surfactants Limited

CIN: L39877MH1986PLC039877
Reg. Off.: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai 400 703, Maharashtra, India
Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886
E-mail: investorservices@galaxysurfactants.com, Website: www.galaxysurfactants.com

NOTICE

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules").

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of the Rules, the dividend declared for the Financial Year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education Protection Fund (IEPF). The corresponding shares on which dividend has unclaimed for seven consecutive years or more will also be transferred as per the procedure set out in the Rules. Shareholders may refer to the web-link https://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Unpaid-Dividend_2014-15.pdf?v=1.0 to verify the details of their unclaimed dividend which would be transferred to IEPF.

The Company has communicated individually to such shareholders whose shares are liable to be transferred to IEPF and the details of such shares are also made available on our website. Concerned Shareholders may refer to the web-link <https://www.galaxy.surfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Details-of-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF.pdf>

The concerned shareholders, holding shares in physical form and whose dividend has remained unclaimed for the seven consecutive years, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the Company shall inform depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer them into IEPF. The original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favor of the DEMAT account to the IEPF.

The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before November 3, 2022, the Company with a view to adhering with the

दुकानांच्या जागेचा ताबा घेण्यासाठी मध्यरात्री दुकाने पाडल्याचा आरोप

अहमदनगर, दि.११ : अहमदनगर शहरातील नवी पेठ येथील आझाद चौक येथे १० ते ६० वर्षापासून जुने भाडेकरा असून त्यांचा न्यायालयीन प्रक्रिया चालू असून जागा मालकाने मध्यरात्री ताबा घेण्यासाठी चालू दुकाने जमिनीदोस्त करून पाडून टाकले.यामध्ये दुकानदारांचा मोठ्या प्रम णावर नुकसान झालाअसून जागामालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी दुकानदार

राहुल गारदे, महेश थोरात, कैलास निकम, अमित शिंदे, संजय कोठारी, सागर सूर्यवंशी, डॉ. शशिकांत उदास यांनी केली.तसेच जुनी इमारतीमधेथे एक मोबाईलचे दुकान व लॉन्ड्रीचे दुकान तसेच कटिंगचे दुकान होते. साहित्यसह जमिनीदोस्त करण्यात आले. यासंदर्भात दुकान दार हे कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेला असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. जागा मालकांनी दोन महिने पूर्वीच दुकानदार यांना धमकवले होते की तुम्ही दुकान खाली करा अन्यथा मी रात्रीतून दुकाणे पाडून टाकणार आल्याची धमकी जागा मालक यांनी दिली होती.यासंदर्भात दुकानदारांनी दोन महिन्यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी कुठलीही दखल न घेतल्याने आजहे मोठे अनर्थ घडले आहे.त्या मुळे हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील दुकानदार यांनी केली आहे.

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

PUBLIC NOTICE

Take notice that My Clients, MR. DEEPAK JAGDISHLAL SHINGRAMI has instructed me to invite objection in respect of FLAT NO.1303/JA-WING measuring area 45.10 SQ. MTS. (CARPET) equivalent to 485.46 SQ. FT. (CARPET) ON THE THIRTEENTH FLOOR OF BUILDING NO.2/ARKADE ART KNOWN AS ARKADE ART AVANT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at VILLAGE: GHODBUNDER, VINAY NAGAR ROAD, MIRA-BHAYANDER ROAD, MIRA ROAD(EAST), THANE: 40107. In Short. LATE MRS. MEGHNA MUKUND TULI(maiden name MEGHNA D. SHINGRAMI) died on 30.05.2022 and 1JMR. DEEPAK JAGDISHLAL SHINGRAMI 2LATE MRS. MEGHNA MUKUND TULI(maiden name MEGHNA D. SHINGRAMI) were originally the joint members of Arkade Art Avant Co-Operative Housing Society Ltd., situated at Village: Ghodbunder, Vinay Nagar Road, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Thane-401107 and LATE MRS. MEGHNA MUKUND TULI(maiden name MEGHNA D. SHINGRAMI) left behind her only Two Legal heirs including 1JMR. MUKUND ANIL TULI(Husband) 2MASTER RISHAAN MUKUND TULI(Minor-Son) hence MR. DEEPAK JAGDISHLAL SHINGRAMI(Father) has applied for the sole membership to the said Arkade Art Avant Co-Operative Housing Society Ltd., situated at Village: Ghodbunder, Vinay Nagar Road, Mira-Bhayander Road, Mira Road(East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sole name and the other legal heir including 1JMR. MUKUND ANIL TULI(Husband) 2MASTER RISHAAN MUKUND TULI(Minor-Son) Have consented for the same.

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise whatsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned at Flat No.701/D-Wing, Seventh Floor, Sagar/Drashti Co-Operative Housing Society Ltd., Classic Court, Opp:Old Petrol Pump, Mira-Bhayender Road, Mira Road (East), Dist: Thane 401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

Date: 12-07-2022 Adv.Nazneen R. Memon Place: Mira Road 8223267192

PUBLIC NOTICE

Smt Jayashri. U. Sathaye, member/owner of Flat No. C/301, Gangco Co.op. Housing Society Limited, Link Road, Borivali (West), Mumbai-400091, Holding Share Certificate No. 38, Distinctive Nos. 186 to 190 Solemnly declare that i do not have any other legal heir other than my daughter namely Ashwini Mahesh Barve (married daughter).

If anyone is having any claim/objection contact/ write to the undersigned **Advocate V. K. Sawant** at B/13, Ajanta Mall, Next to Borivali Court, Mumbai 400092 within 15 (fifteen) days. There after no claim will be considered.

Sd/- V. K. SAWANT Advocate High Court Date: 13/07/2022 Place: Mumbai

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री. उदय मुकुंद जोशी यांची मावशी कै. श्रीमती चारुशिला दिवाकर भिडे यांची खाली नमूद केलेली मालकी हक्काची सदनिका नं. ए-१२ की मिळकत आहे. फ्लॅटचे वर्णन: मौजे डोंबिवली, तालुका कल्याण, जिह्ला ठाणे येथील सनं. ५१, हि.नं. ३ पैकी, स्वामी सप्त मठाजवळ, कोपर क्रॉस रोड, डोंबिवली (पश्चिम), तालुका कल्याण, जिह्ला ठाणे येथील साईराज को ऑप. हौ. सोसा. लि.,या झेमांणी मधील सदनिका नं. ए-१२, दुसरा मजला, क्षेत्रफळ ३८५ चौ.फू. अशा वर्णनाच्या सदनिकेची मालकीत.

सदर सदनिका नं. ए-१२ श्री. दिवाकर लक्ष्मण भिडे यांनी मेसर्स पूम असोसिएट्स यांचेकडून दिनांक १५/०७/१९८७ रोजी कायम म.सह दायम निबंधक कल्याण यांचे कार्यालयात दिनांक ३०/०९/१९८७ रोजी दस्त क्र. छा-२०७८ अन्वये नोंदविलेला आहे. तेव्हा पासून सदर सदनिका त्यांच्याच मालकी हक्कात आहे.

तदनंतर श्री. दिवाकर लक्ष्मण भिडे यांचे दिनांक २६/०६/२००१ रोजी निधन झाले तदनंतर मालकी पत्नी श्रीमती चारुशिला दिवाकर भिडे हिचे दिनांक ३०/०४/२०१७ रोजी निधन झाले असून त्यांची श्री. उदय मुकुंद जोशी (भावा) हेच कायदेशीर वारस आहेत आणि कोणती वारस नाहीत.

तरी सदर मालमतेविरुद्ध किंवा मालमतेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खेत लीजलीन, हवाला, पोटांगी ईजॅमंट यांचे मागने किंवा अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्क असणाऱ्या सर्व हेडमांनी याद्वारे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुमनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोदरी श्री. एस. तंट, तळ मजला, अहिरत पूजा को. ऑप. हौ. सोसा., तट्टे प्लाझा जवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), यांना कळवायला पाहिजे. तसे न केल्यास तशा प्रकारे कोणाचाही कसलाहीह हक्क नाही व असल्यास ते सोडून देण्यात आले आहेत तसेच सदर मिळकतीचे टायटल क्लिअर आणि विक्रीस योग्य आहे असे समजण्यांत येईल.

ता. : १२/०७/२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. कुमारा कुमार नांगलिया हे त्यांचे वडील श्री. सुरेश कुमार नांगलिया व आई श्रीमती बिना देवी नांगलिया यांच्यासह फ्लॅट क्र.२१०४, ६वा मजला, टॉवर ए, टॉवर-०१ म्हणून जात, अंमकार १९७३, वळी, पांडुरंग बुधवार मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ या जागेचे तसेच तेथील एका कार पार्किंग जागेसह संयुक्त मालक आहेत. असे की, बिना देवी नांगलिया (माझे अशिलांची आई) यांचे दिनांक १६.११.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात माझे अशील व त्यांचे पती श्री. सुरेश कुमार नांगलिया व एक मुली अर्थात श्वेता नांगलिया हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असून त्यांना सदर फ्लॅटच्या वारसाहक्क आहे, तथापि बिना देवी नांगलिया यांची मुलगी श्वेता नांगलिया या उर्वरित कायदेशीर वारसदार असून त्यांना माझ्या अशिलाच्या नावे सदर फ्लॅटचीच त्यांच्या आईच्या नावे अविभाजित शेअर्स मुक्त करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटाबाबत मयत बिना देवी नांगलिया यांचे कायदेशीर किंवा सामायिक अधिकार म्हणून दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरात वकील ए.एन.आर. पांडेचे, भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प.ड.), मुंबई-४०००१२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांपर्यंत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणतीही दावा नाही आणि असल्यास दावा ग्राह्य केला आहे.

सही/- वकील श्री. एन.आर. पांडेचे दिनांक:१३.०७.२०२२ ठिकाण: मुंबई

मेपल प्रापर्टीज अँड क्मोडिटिज प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएस: ३७२११०एमएच१९८६पीएलसी०२७२९ नोंदीणीकृत कार्यालय: ४०२-डी, पुनम चॅम्बर्स, डॉ. अनी बेव्हर रोड, कोली, मुंबई-४०००१८. ई-मेल:accounts@jadeite.in

जाहीर सूचना

सर्वसामान्य नसणे येथे सूचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआर) द्वारे कंपनीला वितरित झालेली प्रमाणपत्र (सीओआर) क्र.१३.००८२६ हखाले महाळ झाले आहे. आरबीबीबँकने दुसऱ्या सीओआरकरिता अर्ज करण्याच्या प्रक्रियेत कंपनी आहे. आण कोणत्या व्यक्तीने या अर्जासोबत मालकी हक्काची मूळ सीओआर सापऱ्याविरुद्ध कंपनी कॅंपनीचे नोंदीणीकृत कार्यालय-४०२-डी, पुनम चॅम्बर्स, डॉ. अनी बेव्हर रोड, वळी, मुंबई-४०००१८ येथे आणून द्यावे. जर कोणी व्यक्तीकडून अर्थात शेवुने सीओआरचे पैसावर कलताना आढळल्यास त्याच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.

मेपल प्रापर्टीज अँड क्मोडिटिज प्रायव्हेट लिमिटेडकरिता

सही/- प्रतिप मनुभाई पटेल दिनांक: १३.०७.२०२२

PUBLIC NOTICE

Mr. Madhukar Pandurang Pawar jointly with my client Mrs. Aruna Madhukar Pawar was the owner of Flat No. 1606, Building No. 27, Known As "D B Ozone" Situated At Western Express Highway, Mira Bhayandar, Mira Road East, Thane Died On 13/04/2019, Leaving Behind his (1) Mrs. Aruna Madhukar Pawar (Wife)/ (Co-Owner) (2) Mr. Mayuresh Madhukar Pawar (Son) (3) Miss. Megharani Madhukar Pawar (Daughter) (4) Miss. Pooja Madhukar Pawar (Daughter) as the surviving legal heirs, upon the demise of the aforesaid owner, my client Mrs. Aruna Madhukar Pawar was the owner of Flat No. 1606, Building No. 27, Known As "D B Ozone" Situated At Western Express Highway, Mira Bhayandar, Mira Road East, Thane Died On 13/04/2019, Leaving Behind his (1) Mrs. Aruna Madhukar Pawar (Wife)/ (Co-Owner) (2) Mr. Mayuresh Madhukar Pawar (Son) (3) Miss. Megharani Madhukar Pawar (Daughter) as the surviving legal heirs, upon the demise of the aforesaid owner, my client Mrs. Aruna Madhukar Pawar, the co-owner and the wife of the deceased with the consent of the co-legal heirs intends to inherit the 50% undivided share in the said flat held by the deceased in his name. Any person or persons having any claim or objection for transmitting the aforesaid flat in the name of my client may lodge their respective objections within 15 days from the date hereof failing with, the transmission process would be completed.

Sd/- Zalgim Rizvi, Advocate M/S Zalgim & Jambhale Office No. 1, 1st Floor, Asmita Orient, Near Rassa Mall, Above CCD, Mira Road (East) Place: Mumbai Date: 13/07/2022

जाहीर सूचना

माझे अशील श्री. श्रीपाद मुमेश भाईरकर आणि इतर हे त्यांची जनार्दन हरिश्चंद्र भाईरकर यांचे कायदेशीर वारसदाराकडून दिलेल्या सूचित अंतर्गत मी खालील जाहीर सूचना प्रसिद्ध करीत आहे.

श्री. सुरेश जनार्दन भाईरकर हे वयाच्या ६० व्या वर्षी अविवाहित आहेत, सुमारे २००४ च्या आसपास त्यांनी निवाहाराच्या सुतीपासून सन्यास स्विकारून कुटुंबापासून दूर गेले होते. सन २००४ पासून आमच्या अशिलांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तथापि मागील सुमारे १८ वर्षांपासून सदर श्री. सुरेश जनार्दन भाईरकर यांचा कुठेही शोध लागलेला नाही. सदर श्री. सुरेश जनार्दन भाईरकर यांचे वर्णन खालीलप्रमाणे:

वय: ७८, बांधा: मध्यम, उंची: ५ फूट. २ इंच, पता: ५१८, काव्हाळ हाऊस, दपपाडा क्रॉस रोड क्र. २, काव्हेरी गाव, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.

जर कोणा व्यक्तीस सदर श्री. सुरेश जनार्दन भाईरकर यांच्या बाबत काही माहिती असल्यास त्यांनी त्यातून काढण्या मार्ग पोलीस ठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ येथे कळवावे किंवा खालील स्वाक्षरीकरणाकडे संपर्क करावा.

सही/- अंजली त्रिवेदी श्री. श्रीपाद मुमेश भाईर आणि इतर यांचे वकील ५०९, गणेश कृपा होहोसोर्करा , फिकन नगर क्र. २, रोड क्र.१६, वाळ्डे इस्टेट, ठाणे (पश्चिम), टाणे-४०००६४. मोबा.:८७७९१९९१२२ ई-मेल:advanjali.trivedi@gmail.com ठिकाण: मुंबई दिनांक:१३.०७.२०२२

एस अँड टी कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: १९५, वाळकेवर रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००००६. सीआयएस: एल५११००एमएच१९८६पीएलसी०३३९१८ ई-मेल:stcfood@gmail.com. दूर:११-२२-२३६३३८६/०८/८८ वेबाईट:www.stcl.co.in/www.ssavaii.co

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवारी, ५ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.२.००वा. १९५, वाळकेवर रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००००६ येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्श करण्याकरिता होणार आहे. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ हे कंपनीच्या सदस्यांना त्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले आहे आणि दिनांक १२ जुलै, २०२२ रोजी सदर वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्जिगंशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जुलै, २०२२ ते ०५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग अडब्जिगंशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार सदस्यांना ३८व्या एजीएममध्ये लिंक इंडेक्स् मंडिझा प्रायव्हेट लिमिटेडद्वारे दिलेल्या जाणव्या ई-वॉटिंग सेमेफॉरम विद्युत व्यवस्थापन मत देण्याचा अधिकार असेल. एजीएम सूचना कंपनीच्या www.stcl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. नोंदीणीकृत यादीसमोर, १ ऑगस्ट, २०२२ रोजी स.१.००वा. प्रसिध्द होईल आणि गुव्वार, ४ ऑगस्ट, २०२२ रोजी सांय.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर सदर सुविधा उपलब्ध असणार नाही. ई-वॉटिंगपासून काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास श्री. राजिव रंजन, लिंक इन्डोअलम इंडिझा प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे कळवावे.

ई-मेल: rajiv.ranjan@linkintime.co.in. दूर:०२४२१९८०००/बिस्रार:२५०५

एस अँड टी कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता

किंवात पाखिया

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०७.२०२२

मुंबई येथील वृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय सीआर क्र.३२

व्यावसायिक दारा क्र.७/२०१२ (दिवाणी सांकेतक १९०८ चा सांकेतक आदेश ५, नियम २०(१)(ए) अन्वये) स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अँड, १९५५ च्या तरतुदीअंतर्गत स्थापन झालेली बँक, यांचे कॉर्पोरेट कार्यालय-मागाम कामा मधून, मुंबई आणि स्वाक्षित शुध्द कार्यालय-सिन्धी, प्लॅट क्र. सी-६, जी ब्लॉक, वाट्टे-कुली कॉलेजवळ, वाट्टे (पूर्व), मुंबई-४००००५ आणि त्यांचे शाखा कार्यालयांकडे एक एक्झक्यूटिवी प्रमोव्ही, ४४वा मजला, रॉडिंग मार्टन स्ट्रीट, सनानी रोड, प्रमोव्ही, मुंबई-४०००२५, त्यांचे व्यवस्थापक श्री. प्रदीप जी. कार्नावडे यांचे मार्फत.)...फिर्माई वकील श्री. राजेश बाबु नेव्हरे, सई बाबा चळ, आर भाऊ सटे नगर, मी.जे.)...प्रतिवादी त्याचाही वर नामित वादनी तुम्ही वर नामित प्रतिवादीच्या विरोधात सदर मा. न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ज्याचा सविमान अहवाल खालीलप्रमाणे:

फिर्माईनी विनंती केली आहे की:-

अ) फिर्माईनी सांगितले आहे की, बऱ्याच काळापासून प्रतिवादीद्वारे सदर रक्कम देव आहे. फिर्माईनी सार केले आहे की, मज सुविधेच्या नियम व अटीचे प्रतिवादींनी एंजिकरण्या उद्ध्वन/कसूर केलेली आहे. फिर्माईनी सार केले आहे की, ते अधिक फायनांजिबल इन्स्टीट्यूशन्स आहेत आणि सार्वजनिक निधीमध्ये विकासात आहेत. असा परिस्थितीत खालील सहाय्य अधिकाऱ्याचे फिर्माईनी अधिकाऱ्याकडे आलेले आहेत आणि म्हणून खालील सर्व सहाय्य मान्यतेकरिता विनंती केली आहे.

अ) फिर्माईनी सांगितले १९०८ चा सांकेतकांक आदेश ३८ च्या अर्थवर्थात व्यावसायिक उग्रेणाला प्रतिवादीने देण्यात आलेले आणि रक्कम म्हणून पूर्णतः कळविलेले ताखेविरुद्ध तत्सम दावे नोंदविले व्यावसाय आणि न्यायिक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १०.१०१० अतिवर्ष दारात पुढील व्याज संसेष प्रकरण "जी" मध्ये दिलेल्या दायत्यात तज्जिलानुसार दिनांक ३०.०८.२०१७ २०.०७.२०१८ पर्यंत रु.५,०७,६७३.९८ (पन्नाच पाच लाख सत्त हजार ससरो हजार आणि षेस अठराहत्तर पन्नाह) ही ससरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व केवळगळेणे ज्या कर्ण्याचे आदेश देण्यात येतील.

अ) अंतरीम अर्जास/सहाय्य, विनंती केल्या-व

- उपरोक्त टेंडसी कर्ज हे कोणत्याही संबंघित प्रतिभूतीशिवाय देण्यात आले आणि प्रतिवादीचे देय वसुली अंशरहिताना प्रतीबिध सुनावणी व दायत्याचे निवाडा मिळिक असताना प्रतिवादींना स्वतः, त्यांचे चाकर व प्रतिनिधी आणि/किंवा इतरांना त्यांची वैयक्तिक मालमत्ता संरक्षित कोणतेही नृतीय पक्ष अधिकार किंवा हित निपटायन किंवा ताबा देण्यासह कोणताही करारनामक करणाय, विक्री, हस्तांतर करणाय आणि/किंवा कोणत्याही प्रकारे व्यवहारगार मा. न्यायालयाने आदेशाद्वारे कोणत्याही उग्रेणात येतील.
- असे की, प्रतिवादींनी सदर दायत्याील दवाकाकलाना प्रतिभूती सार करणयाचे आदेश द्यावेत.
- असे की, प्रतिवादींना निदेश द्यावेत की, त्यांच्या मासकीची जंम व व्यावर मालमतेवयास प्रतिपात्रपावर त्यांची मालमत्ता पोषित करावी आणि बँकेचे संपूर्ण देयक मुक्त होईलपर्यंत कोणत्याही उग्रेणात यावे.
- असे की, वरील किती व (१) ते (३) मधील अंतरीम सहाय्य मान्य करावे.
- असे की, फिर्माईनेकडे संपूर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत.
- असे की, प्रकरण ज्या स्थितीनुसार व स्वकानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

तुम्हाला येथे समजून घ्यावेत असे आहे की, मद्र मा.न्यायालयाकडून ०१ ऑगस्ट, २०२२ रोजी स.१.०० वा. व्याजिका: फोन सदर पुस्तक सुचविल्यावर सई प्रमोव्ही नं.३८ येथील अशा बँकमालमत्ता किंवा असा पध्दती व्यक्ती जो वर नमूद मिळकतीस सई प्रमोव्ही नं.३८ येथील अशा बँक व्यक्तीसह उपस्थित राहणे आणि कृपया उपस्थितीकरिता प्रत्येक घटनेच्या अंतीम निवाण्यासाठी तारीख निश्चित केली असल्यात तुम्ही त्या तारखेला तुम्चे सर्व साक्षीदार वकिल करणे आणि तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, हे नमूद तारखेला तुम्ही ऐकून राहिल्यास प्रस्तावितची सूचना सुनावली जाईल आणि तुम्हच्या नेहरीद्वारा निषेध दिल्या जाईल आणि कृपया एकाच एजीएममध्ये विद्युत शुध्द किंवा असल्यास फिर्माईच्या प्रकरणावर्तनीतले पुरावे समाविष्ट दस्तावेजे जर तुम्हच्या ताब्यात असतील तर ते तुम्हच्या बँकिलेव्हा पाठवावेत.

माझ्या ने व न्यायाव्याख्या फिर्माईनीची देण्यात आले. आज दितांक०७ जुलै, २०२२

मुद्रक दिनांक ०७ जुलै, २०२२ ४६, इस्लाम प्रमार्त, लला मजला, व्ही.एन. रोड, अकराअलीज समोर, कोली, मुंबई-४०००१३. ई. कोड: एएमएच/१७०/१९८३ ई-मेल: vbtivairadandcompany@gmail.com /मोबा.८७७९१४३१३०

निबंधाकरिता

मे. व्ही.जी. तिवारी अँड कंपनी

फिर्माईनीचे वकील

सही/- होरा वाला

कंपनी सचिव

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेड
सीआयएस:एल३८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदीणीकृत कार्यालय: सी-४९/२, टीटीसी इन्स्टीट्यूट एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.क्र.:११-२२-२७६१९६६६, फॅक्स:११-२२-२७६१५८८३/२७६१५८८६ वेबसाईट:www.galaxysurfactants.com, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com

सूचना
गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे समभाग्याचे हस्तांतरण

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) च्या तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे.

भागधारकांना येथे सूचित करण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०१४-१५ दरम्यान घोषित झालेले अंतिम लाभांश हे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही ते गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये जमा केले जातील. निमतान नमुद प्रक्रियेनुसार ७ सला वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्समुद्दा हस्तांतरित केले जातील. भागधारकांनी कृपया त्यांचे रोख न झालेले लाभांशांचे तपशिल पडताळणीसाठी http://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Unpaid-Dividend_2014-15.pdf?v=1 ० वेबलिक करावी.

आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरित होण्यास पात्र आहेत त्यांचे संपूर्ण तपशिल आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकांनी <http://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Details-of-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF.pdf> पडनावळ घ्यावे.

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरुपात त्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण देण्याकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग प्रमाणपत्राखेवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि असा विवरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि बापुदे ते व्यवहार योग्य नसतील. डिपॉट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या हिम्ट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीना सुचित करावे.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासाठीवत योग्य सूचना म्हणून समाविष्ट.

जर कंपनीला ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमत दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमत विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सकडे हस्तांतरण केले जाईल. ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पुढील कोणतीही सूचना न देता हस्तांतरित केले जातील. कृपया नोंद असवी की, आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सोपता येणार नाही. भागधारकांनी नियमत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून असे शेअर्सवरील सर्व लाभांशह आयईपीएफकडे हस्तांतरित संबंधित शेअर्स व लाभांश घेऊन द्यावा करावा.

जर संबंधीत भागधारकास या प्रकणातच व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **लिंक इन्टाईम इंडिझा प्रायव्हेट लिमिटेड**, बुनरेट: गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेड, सी-४०१, २४७ पार्क, एल.जी.ए. मार्ग, विकोडी (प.), मुंबई-४०००८